



theme park • water park • snow park • hotel

July 23, 2022

BSE Limited Corporate relation Department Phiroze Jeejeeboy Towers Dalal Street, Fort, Mumbai- 400 001 Tel.: 2272 8013/15/58/8307 <u>BSE Scrip Code: 539056</u>	National Stock Exchange of India Limited Listing Department Exchange Plaza, 5 th Floor, Plot no. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E) Mumbai- 400 051 Tel.: 2659 8235/36 8458 <u>NSE Scrip Symbol: IMAGICAA</u>
---	--

Sub.: Newspaper Publication of Financial Results

Dear Sir/ Madam,

Please find enclosed herewith copies of the newspaper publications of the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2022 published in Business Standard and Sakaal (Regional Newspaper) in terms of the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The said newspaper publication is also available on the Company's website at www.imagicaaworld.com.

You are requested to take the same on records.

Thanking you,

Yours faithfully,

For Imagicaaworld Entertainment Limited

Swapnil Chari
Jt. Company Secretary & Compliance Officer
(Membership No.:A58292)

Encl. as above

Imagicaaworld Entertainment Limited
(Formerly known as Adlabs Entertainment Limited)

Regd. Office: 30/31, Sangdewadi, Khopoli-Pali Road, Taluka Khalapur, District Raigad-410 203. T: +91-2192-279 900 F: +91-22-4068 0088
Corporate Office: 9th Floor, Lotus Business Park, New Link Road, Andheri West, Mumbai-400 053. T: +91-22-4068 0000 F: +91-22-4068 0088
Corporate Identity Number (CIN): L92490MH2010PLC199925 • Website: www.imagicaaworld.com • Email: contactus@imagicaaworld.com

SOLAPUR MUNICIPAL CORPORATION, SOLAPUR
E-Tender Notice No. For 2022-23
 Commissioner, Municipal Corporation, Solapur invites item rate type e-Tender for the work of "Selection of Operator for supplying, installing, providing, commissioning and providing 05 years of maintenance for Domestic mechanical, and Ultrasonic AMR water meters in Solapur city in the State of Maharashtra. Detailed information regarding tender is available on web-site www.mahatenders.gov.in from date: 20.07.2022.
 All relevant dates will be as per the tender published on web portal www.mahatenders.gov.in. Hon. Commissioner, SMC has reserved the rights of empanelment of one or more than one contractors for the said work after completion of tender process and Right to reject any or all tenders without assigning any reason.
Tender ID: 2022_SMC_820016_1
Commissioner
Solapur Municipal Corporation, Solapur

बैंक ऑफ इंडिया BOI
Bank of India
Relationship beyond banking
 Head Office : Star House, C-5, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051.
PUBLIC NOTICE
 The Unclaimed/unpaid Dividend on the Bank's shares declared for the Financial year 2014-15, is falling due for transfer to IEPF Account in the month of August 2022 as per section 10B of the Banking Companies (Acquisition and Transfer of Undertakings) Act, 1970. The Bank has been requesting Shareholders who have not encashed/received their dividends to make their claims and encash the unpaid/unclaimed dividend.
 We once again request Shareholders, who have not encashed/received their dividend for the year 2014-15, to submit their claims to the Company Secretary of the Bank at the above address, or email at headoffice.share@bankofindia.co.in so that their claims get settled/paid within time.
Place : Mumbai Date : 22.07.2022 **COMPANY SECRETARY**

PGIM India Asset Management Private Limited
 4th Floor, C wing, Laxmi Towers, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.
 Tel.: +91 22 6159 3000. Fax: +91 22 6159 3100
 CIN: U74900MH2008FTC187029 Toll Free No.: 1800 266 7446
 Website: www.pgimindiaamf.com

NOTICE [No. 21 of 2022-23]

Notice is hereby given that in accordance with Regulation 56 of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 read with SEBI Circular No. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2018/92 dated June 05, 2018, the unit holders of all the Scheme(s) of PGIM India Mutual Fund ("Fund") are requested to note that the Annual Report of all the Scheme(s) of the Fund for the financial year ended March 31, 2022, are hosted on the website www.pgimindiaamf.com and www.amfiindia.com.

The unit holders can submit a request for a physical or electronic copy of the Annual Report of the Scheme(s) of the Fund for the financial year ended March 31, 2022 by calling on 1800 266 7446 or by sending an email to care@pgimindia.co.in or by writing to PGIM India Asset Management Private Limited at 4th Floor, C Wing, Laxmi Towers, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 or by sending an SMS on 5607030 (i.e to receive a physical copy, type FAPHY<Space><PAN> or <FolioNo> and to receive an electronic copy, type FASOFT<Space><PAN> or <FolioNo> or <RegisteredEmail>).

For PGIM India Asset Management Private Limited (Investment Manager for PGIM India Mutual Fund)
Sd/
Authorized Signatory

Place : Mumbai
Date : July 22, 2022

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

SESHASAYEE PAPER AND BOARDS LIMITED
 CIN: L21012TZ1960PLC000364
 Regd. Office: Pallipalayam, Namakkal District, Cauvery RS PO, Erode 638 007
 Ph: 04288 240221 - 228, Fax: 04288 240229, Email: investor@spltd.com Web: www.spltd.com

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022 (₹ Crores)

Sl. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		3 months ended		Year ended		3 months ended		Year ended	
		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
1	Total Income from Operations	435.57	475.24	222.37	1371.58	435.65	475.32	222.45	1370.73
2	Net Profit for the period (before Tax and Exceptional Items)	80.10	71.57	25.17	138.54	80.76	74.63	26.49	145.52
3	Exceptional Items	--	--	--	--	--	--	--	--
4	Net Profit for the period (before Tax and after Exceptional Items)	80.10	71.57	25.17	138.54	80.76	74.63	26.49	145.52
5	Net Profit for the period after Tax (after Exceptional items)	59.66	53.59	18.56	103.10	60.30	56.63	19.86	110.02
6	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	48.84	40.35	29.22	118.65	48.97	42.52	31.54	127.18
7	Equity Share Capital (Face value of ₹ 2 each)	12.04	12.04	12.04	12.04	12.04	12.04	12.04	12.04
8	Reserves, excluding Revaluation Reserves, as per the Audited Balance Sheet				1193.56				1243.22
9	Earnings Per Share (Face value of ₹ 2/- each)								
	1. Basic (not annualised) (in ₹) :	9.91	8.90	3.08	17.12	10.01	9.40	3.30	18.27
	2. Diluted (not annualised) (in ₹) :	9.91	8.90	3.08	17.12	10.01	9.40	3.30	18.27

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results is available on the Website of Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's Website (www.spltd.com).
 2. Paper is the only reportable segment of operation of the Company.
 3. The above results were reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at the respective meetings held on July 22, 2022.
 (By Order of the Board)
For Seshasayee Paper and Boards Limited
N GOPALARATNAM
 Chairman

Place : Erode
Date : July 22, 2022

Redington
REDINGTON (INDIA) LIMITED
 Regd. Office: Centre Point, Plot No. 11 (SP), Thiru. Vi. Ka. Industrial Estate, Gundy, Chennai-600032.
 CIN: L52599TN1961PLC028758
 Tel No: +91-44-22243353 Fax No: +91-44-22253799
 Email: investors@redington.co.in Website: www.redingtongroup.com

ADDENDUM TO EXPLANATORY STATEMENT TO THE NOTICE OF THE 29th ANNUAL GENERAL MEETING

This has reference to the Notice of the 29th Annual General Meeting ("AGM") scheduled to be held on Wednesday, July 27, 2022 at 11:00 A.M through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM).

The Company has provided additional details as required under Regulation 36 (5) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 in the explanatory statement annexed to the AGM Notice in respect of Item no. 5 for appointment of Statutory Auditor through this Addendum.

The Addendum to Explanatory statement to AGM Notice is issued in continuation of and should be read in conjunction with the original AGM Notice which was already emailed to the shareholders on July 5, 2022. All other contents of the AGM Notice, save and except as mentioned in this addendum at shall remain unchanged. This will also be available at the Company's website <https://redingtongroup.com/wp-content/uploads/2022/07/noticeaddendum.pdf>, and on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

For Redington (India) Limited
M. Muthukumarasamy
 Company Secretary

Date: 22.07.2022
Place: Chennai

GOVERNMENT OF TAMIL NADU
FINANCE DEPARTMENT,
CHENNAI - 9.

Auction of 7, 10 year Tamil Nadu Government Stock (Securities) and Re-issue of 7.39% Tamil Nadu State Development Loan 2042

1. Government of Tamil Nadu has offered to sell by auction the dated securities for an amount of Rs.1500 crore with 7 year, Rs.2500 Crore with 10 year and Rs.1000 crore by re-issue of 7.39% Tamil Nadu State Development Loan 2042 for an aggregate amount of Rs.5000 crore. Securities will be issued for a minimum nominal amount of Rs.10,000/- and multiples of Rs.10,000/- thereafter. Auction which will be yield / price based under multiple price format will be conducted by Reserve Bank of India at Mumbai Office (Fort) on July 26, 2022.

2. The Government Stock upto 10% of the notified amount of the sale will be allotted to eligible individuals and institutions subject to a maximum limit of 1% of its notified amount for a single bid as per the Revised Scheme for Non-competitive Bidding facility in the Auctions of State Government Securities of the General Notification (Annexure II). Under the scheme, an investor can submit a single bid only through a bank or a Primary Dealer.

3. Interested persons may submit bids in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System as stated below on July 26, 2022.

a) The competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.30 A.M.
 b) The non-competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.00 A.M.

4. The yield percent per annum expected by the bidder should be expressed up to two decimal points. An investor can submit more than one competitive bid at different rates in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System. However, the aggregate amount of bids submitted by a person should not exceed the notified amount.

5. The result of auction will be displayed by Reserve Bank of India on its website on July 26, 2022. Successful bidders should deposit the price amount of Stock covered by their bids by means of a Bankers' Cheque or Demand Draft payable at Reserve Bank of India, Mumbai (Fort) or Chennai on July 27, 2022 before the close of banking hours.

6. The Government Stock for fresh issues will bear interest at the rate determined by Reserve Bank of India at the auction and interest will be paid half yearly on January 27 and July 27. The Government Stock for Re-issue of Tamil Nadu State Development Loan 2042 will bear interest at the rate of 7.39% per annum paid half yearly on September 30 and March 30. The Stock will be governed by the provisions of the Government Securities Act, 2006 and Government Securities Regulations, 2007.

7. The stocks will qualify for ready forward facility.

8. For other details please see the notifications of Government of Tamil Nadu Specific Notification No. 615(L)/W&M-II/2022 and 616(L)/W&M-II/2022, 617(L)/W&M-II/2022, dated July 21, 2022 and July 22, 2022 respectively.

N. Muruganandam
 Additional Chief Secretary to Government,
 Finance Department, Chennai - 9.

DIPR/748/Display/2022
 "செங்குணை கடந்தது சுதந்திரம் அடைந்தோம், சாதனை புரிந்து சரித்திரம் படைப்போம்."

WENDT
WENDT (INDIA) LIMITED
 CIN No: L85110KA1980PLC003913
 Regd Office: 105, 1st Floor, Cauvery Block, National Games Housing Complex, Koramangala, Bangalore - 560 047.

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2022 (Rs in lakhs, except EPS)

Sl. No.	Particulars	Standalone Financial Results				Consolidated Financial Results			
		Quarter ended 30.06.2022	Quarter ended 31.03.2022	Quarter ended 30.06.2021	Year ended 31.03.2022	Quarter ended 30.06.2022	Quarter ended 31.03.2022	Quarter ended 30.06.2021	Year ended 31.03.2022
		Unaudited	Refer Note 4	Unaudited	Audited	Unaudited	Refer Note 4	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	4,319	4,444	3,718	16,002	4,773	4,237	17,881	
2	Net Profit for the period before tax	924	1,069	722	3,615	970	1,028	3,691	
3	Net Profit for the period after tax	694	797	534	2,710	723	747	2,707	
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit after tax and Other Comprehensive income after tax)	681	819	534	2,656	716	788	2,658	
5	Paid-up equity share capital (Face value of Rs. 10/- per share)	200	200	200	200	200	200	200	
6	Total Reserves				14,214			15,996	
7	Earnings Per Share (EPS) for the period - not annualised (of Rs.10/- each)	34.68	39.81	26.70	135.49	36.18	37.34	29.99	
	Basic and Diluted EPS: (₹)							135.34	

Notes:
 1) The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com, www.nseindia.com & Company's website www.wendtdia.com.
 2) The Board of Directors of the Company had approved a proposal for voluntary de-registration of M/s. Wendt Middle East FZE ("WME"), a wholly owned subsidiary of the company located at Hamiyah Free Zone, Sharjah, UAE during January 2021 and the de-registration process was initiated thereafter. During the year ended March 31, 2022, WME had substantially completed liquidation related procedures and also repaid back the share capital to the Company. The gain on repayment of share capital by WME to the company has been recognised as an exceptional item in the financial results for the quarter and year ended March 31, 2022. Further, the clearance certificate from the Hamiyah Free Zone Authority (HFZA) has been received on May 10, 2022 and accordingly, the de-registration has been completed on the above date.
 3) The Company has assessed the possible impact of COVID-19 pandemic on its financial results based on the information available upto the date of approval of these financial results and concluded that there is no material impact on the financial results. The company continues to monitor the future economic effects of the pandemic while taking steps to improve its execution efficiencies and the financial outcome.
 4) The figures for the quarter ended March 31, 2022 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended March 31, 2022 and the published unaudited year to date figures up to the third quarter of the respective financial year which were subjected to review by the statutory auditors.

Place: Bengaluru
Date: 22.07.2022
For and on Behalf of Wendt (India) Limited
Shrinivas G Shirgurkar
 Chairman

Imagicaa
 theme park - water park - snow park - hotel

Imagicaa World Entertainment Limited
 CIN : L92490MH2010PLC199925
 Registered Office : 30/31, Sangdewadi, Khopoli-Pali Road, Taluka- Khalapur, District- Raigad, Pin- 410 203
 Website : www.imagicaaeworld.com, E-mail : compliance@imagicaaeworld.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED AND STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022 (Rs. in Lakhs except EPS Data)

Sr. No.	Particulars	CONSOLIDATED		
		For the Quarter ended	For the Year ended	Corresponding Quarter ended
		30.06.2022 (Unaudited)	31.03.2022 Audited	30.06.2021 (Unaudited)
1	Total Income from operations	8,886.07	7,204.41	194.55
2	Net Profit / (loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	4,313.09	(24,407.01)	(7,464.69)
3	Net Profit / (loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	53,227.25	(24,407.01)	(7,464.69)
4	Net Profit / (loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	53,227.25	(24,407.01)	(7,464.69)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	53,228.78	(24,368.42)	(7,442.55)
6	Equity Share Capital	40,969.97	8,843.65	8,806.21
7	Reserves (excluding revaluation reserves as shown in the balance sheet of previous year)	-	(94,948.21)	-
8	Earning per share (of Rs. 10 each) (for continuing and discontinued operations)- Basic:	44.10	(27.71)	(8.48)
	Diluted:	43.69	(27.71)	(8.48)

Sr. No.	Particulars	STANDALONE		
		For the Quarter ended	For the Year ended	Corresponding Quarter ended
		30.06.2022 (Unaudited)	31.03.2022 Audited	30.06.2021 (Unaudited)
1	Total Income from operations	8,886.07	7,204.41	194.55
2	Net Profit / (loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	53,232.86	(25,212.14)	(7,462.70)
3	Net Profit / (loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	53,232.86	(25,212.14)	(7,462.70)

Notes:
 a) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on July 22, 2022.
 b) The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.imagicaaeworld.com.
 c) The figures for the previous periods have been regrouped/rearranged wherever necessary to confirm current period's classification.

For and on behalf of the Board of Directors
Sd/
Rajesh Malpani
 Chairman

Place: Maharashtra
Date: July 22, 2022

Vardhman
 Delivering Excellence. Since 1965.

VARDHMAN TEXTILES LIMITED
 Regd. Office : Chandigarh Road, Ludhiana-141 010.
 CIN: L17111PB1973PLC003345, PAN: AACBM4692E
 Website: www.vardhman.com, Email: secretarial.lud@vardhman.com

Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2022 (Rs. in Crores)

Sr. No.	Particulars	Quarter Ended June 30, 2022	Quarter Ended March 31, 2022	Quarter Ended June 30, 2021	Year Ended March 31, 2022
		Unaudited	Unaudited (Refer Note no.2)	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	2,831.79	2,755.55	1,971.96	9,846.85
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Non controlling interest and Share of Profit/(Loss) of Associates and Exceptional Items)	426.12	426.52	406.74	2,031.19
3	Net Profit/(Loss) for the period before tax, Non controlling interest and Share of Profit/(Loss) of Associates (after Exceptional Items)	426.12	426.52	406.74	2,031.19
4	Net Profit/(Loss) for the period after tax, Non controlling interest and Share of Profit/(Loss) of Associates (after Exceptional Items)	329.12	322.12	314.70	1,546.89
5	Total Comprehensive Income/ (Expenditure) for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/ (Expenditure) (after tax)	329.12	328.89	314.70	1,553.67
6	Paid-up Equity Share Capital	56.86	56.84	56.63	56.84
7	Reserves (excluding Revaluation Reserve & Non controlling interest)	7,978.32	7,646.92	6,734.70	7,646.92
8	Securities Premium Account	45.93	44.64	24.47	44.64
9	Net worth	8,035.19	7,703.76	6,791.33	7,703.76
10	Paid up debt Capital / Outstanding debt	394.80	394.80	544.80	394.80
11	Outstanding Redeemable Preference shares	-	-	-	-
12	Debt Equity Ratio (times)	0.21	0.25	0.27	0.25
13	Earnings Per Share (in Rs.) (not annualized): (a) Basic (b) Diluted	11.58 11.57	11.35 11.33	11.12 11.07	54.58 54.42
14	Capital Redemption Reserve	40.43	40.43	40.43	40.43
15	Debtenture Redemption Reserve	57.62	57.62	57.62	57.62
16	Debt Service Coverage ratio	2.60	2.96	3.59	3.49
17	Interest Service Coverage ratio	16.86	14.87	16.47	19.76

NOTES:
 1. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchanges websites i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and also on website of the company www.vardhman.com.
 2. The figures for the quarter ended March 31, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto December 31, 2021.
 3. For the other line items referred in Regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited and can be accessed on the Company's website i.e. www.vardhman.com and on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.
 4. The Financial Results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (IND AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder.
 5. During the previous quarter, the equity shares of the Company have been sub-divided from existing face value of Rs. 10/- per equity shares into 5 equity shares having face value of Rs. 2 per equity share based on approval by the shareholders through their Postal Ballot dated 11th March, 2022. The Record Date for effecting this sub-division of equity share was March 26, 2022. Accordingly, basic and diluted earnings per equity share for the quarter ended June 30, 2021 have been restated on the basis of number of equity shares after sub-division.
 6. Financial results of Vardhman Textiles Limited (Standalone Information) :

Sr. No.	Particulars	Quarter Ended June 30, 2022	Quarter Ended March 31, 2022	Quarter Ended June 30, 2021	Year Ended March 31, 2022
		Unaudited	Unaudited (Refer Note no.2)	Unaudited	Audited
1	Total income from operations	2,753.31	2,690.08	1,935.60	9,771.36
2	Profit before tax	415.22	435.05	398.10	2,185.75
3	Net Profit after tax	313.35	322.68	300.92	1,677.44
4	Total Comprehensive Income/ (Expenditure)	313.35	329.20	300.92	1,683.96

For Vardhman Textiles Limited
Sd/
S.P. Oswal
 Chairman & Managing Director

Place : Ludhiana
Dated : July 22, 2022

Reliance
 Industries Limited
 Growth in Life

Regd. office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021.
 Phone: 022-3555 5000, Email: investor.relations@ril.com
 CIN: L17110MH1973PLC019786

NOTICE

NOTICE is hereby given that the following certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and Registered Holders thereof have applied for the issue of duplicate certificate(s).

Sr. No.	Folio No.	Name / Joint Names	Shares	Certificate Nos. From - To	Distinctive Nos. From - To
1	125660307	Aatika Rehman	172	58024072-072	1609416440-611
			172	62286226-226	2191356867-038
			344	66498746-476	6860967021-364
2	65150859	Indermal Lunker Rinku Lunker	25	14563375-375	390230600-624
			25	15046483	

